


# स्वरूपवर्धिनी



## कार्यवृत्त

१९८७-८८





← संकल्प




सुरवात  
↓

- संकल्प करताना:- मा. दत्तोपत ठेंगडी पीरोहित्या:- प्राचार्य वामनराव अध्यक्षर
- आशीर्वाद देताना:- पद्मश्री श्रीमती अनुताई वाघ डावीकडूनः :- श्री. श्रीकांत सामळ. श्री. अ.ज. गोगावळे. सौ. कुंतला मुजुमदार. सौ. वासंती बेदरकर. उजवीकडे श्री. दत्तोपत ठेंगडी. श्री. पु.व. श्रॉफ.




← आशीर्वाद



## वास्तु व वास्तुपूजन

वास्तुदेवते प्रसन्न होऊनि  
आशीर्वच द्यावे,  
मनी योजल्या शुभ संकल्पा  
मृत्त रूप यावे ॥



सौ. व श्री जयसिंगभाई मरीवाला पूजा करताना.  
पौरोहित्य : प्रा. वामनराव अभ्यंकर

# 'स्व'-स्कपवर्धिनी



## कार्यवृत्त

### १९८६-८८

हस्ताक्षर : सर्वाराम धुंडिराज वाघे.

मुलाश्वती व शद्भांकन : कृ. संगीता पोटफोडे.  
मुख्यपृष्ठ व सजाषट : अवधुत फडणीस.  
देखांकने : श्री अरुण फडणीस.

## • अनुक्रमणिका •

- १ हृदगत
- २ पालकांचे मनोगत
- ३ वार्षिक वृत्त - भेटी - उत्सव - समारंभ
- ४ वास्तू - उद्घाटन - गीत व गायिका
- ५ नूतन संकल्प वर्गेरे
- ६ प्रार्थना व प्रार्थनेचा अर्थ
- ७ श्रीबिर संकलन
- ८ रविवारची मेजवानी
- ९ झारवा व संपर्क
- १० कार्यकारिणी
- ११ आर्थिक अहगाल
- १२ आता केवळ घोंचे स्मरणाचा इक्य आहे



## ● हृदगत

नऊ वर्षांच्या वाटचालीकडे वळून पाहताना:-

“स्व” रूप वर्धिनीच्या कामास प्रारंभ होउन नउ, वर्षे झाली.

३२ वर्धकांच्या ठिकाणी आता १५० च्या आसपास संख्या दिसू लागली. मंगळवार घेठेतील द्वारखेबरोबरच विद्यापीठ चौक व बिबरेवाढीच्या दोन द्वारखाही विस्तार पावू लागल्या. प्रारंभी केवळ पाचवीतच श्रीकणाऱ्या, रवेळणाऱ्या बालचमूळ्या जाणी, अगता महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या तसेणांनी स्वतःच्या पुरुषार्थीने वर्धिनीची कीर्ति वाढविण्यास सुखात केली जाहे. सामाजिक जाणीव असणाऱ्या थोर लोकांनी वर्धिनीच्या ग्रार्थनेतील शुभसंकल्पनांना कृतीशील तथास्तु म्हटले.

‘स्व’ रूपवर्धिनीची स्वतःची वास्तु उभी राहिली.



कर्मयोगी प्रज्ञावंतांनी, उद्यमशील पुरुषार्थीनी आशीर्वाद दिले. कोतुकाचा वर्षाव होत राहिला. अदा वेळी मन आनंदाने पुलकित झोले. पण त्याचवेळी आगामी जबाबदारीच्या जाणीवाच अंतर्पुरव होउन आत्मचिंतनास प्रवृत्त करीत आहेत.

“स्व” रूपवर्धिनीची वाटचाल उद्दिष्टांच्या अपेक्षित दिशेने व गतीने होत आहे का? कोठपर्यंत ही वाटचाल झाली? आणखी युढे किती जावयाचे आहे? या स्वतःच्या मनात सातत्याने उद्भवणाऱ्या प्रश्नांचे उत्तर पालकांच्या मनोगतातून मिळाले म्हणून या कार्यवृत्तातील तोच महत्वाचा भाग उहे असे आम्हाला वाटते.

## अनीपचारिक संपर्काचे प्रभावी माध्यम :-

अनीपचारिक स्नेहमय संपर्क हे "स्व" रूपवर्धिनीच्या कार्यपद्धती-तील महत्त्वाचे माध्यम आहे. अनीपचारिक विचार विनिमयात मनाचा



मोकळेपणा सहज प्रकट होतो उसा अनुभव घेऊन अनेकांशी गाठीभटी घेण्याचे ठरले. वर्धिनीचे कार्यकर्ते पालक मनाशी भिडले. (यासाठी प्रत्यक्ष गाठी-भटी घेतल्या, अप्रत्यक्ष मुलाखत तंत्राचा (गणागोष्टींचा) अवलंब केला. सर्वांच्या मनात समाज प्रश्न होते. ते रवाळील प्रमाणे

"स्व" रूपवर्धिनीशी संबंध कसाव केहा झाला ? पालक हितचिंतक - शिक्षक का कार्यकर्ता म्हणून ?

"स्व" रूपवर्धिनी- संबंधीचे आपले मत कोणकोणत्या व्यावाईट घटनात्र बनत जेले ?

वर्धिनीतील मुलाकाबत शारीरिक, बोधिक, मानसिक असे काही बदल आपणास जाणवले का ?

त्यांच्या वागण्या - बोलण्याचा काही परिणाम घरातील इतरांवर, नातेवाईकांवर, झोजांयावर झालेला जाणवला का ?

"स्व" रूपवर्धिनीचे कार्यक्रम, कार्यपद्धती व कार्यवाढीसंदर्भात आपणाला काही सुचवावेसे वाटते का ?

'स्व' रूपवर्धिनीकडून आपल्या काही विशेष अपेक्षा आहेत का ?

या कार्यक्रमात आपण कोणत्या प्रकारे सहभागी होऊ इच्छिता ?

वरील प्रमाणे ग्राफ देऊन पालकांचा कानोसा संक्षेपरूपाने घेशे शब्दबद्ध केला आहे, पण यंत्रीचा नामनिर्देश देतुतः टाळला आहे.

एण येथे लिहिलेल्या सर्व घटना सत्य आहेत.

या कार्यवृत्तात दीड वर्षांतील दैनिक कार्यक्रम, विद्योष घटना, शिविरे व्यारव्याने, वारसुसंकल्प, निधीसंकलन, महानुभावांचे आशीर्वाद यांचा परामर्श आहेच.

एका गोष्टीचा उल्लेख आवर्जन केला पाहिजे. आजपर्यंत स्वरूपवर्धिनीला हक्काची स्वतःची जागा नसल्यामुळे आमचे सामान स्वरूपवर्धिनीच्या अनेक प्रेमी मंडळांनी सांभाळले त्यापेकी काहींचा उल्लेख हा करावाच लागेल, त्यात सर्वश्री बापूसाहेब लकडे (वकील), ज्ञानेश्वर लडकत, एम. डी. कुलकर्णी, कांचनभाई डाहा, अण्णासाहेब गोगावले, डॉ. वा. धुं. आगटे, सुनील प्रभाकर कुलकर्णी यांनी प्रसंगी स्वतः अडचण सोसून वर्धिनीचे साहित्य जिवापाइ सांभाळले. त्याबद्दल त्यांचे आभार मानून दुरावा उम्ळन करण्यापेक्षा कृतज्ञता व्यक्त करून जवळीक कायम ठेवणे आधिक पसंत करतो.

८७ सालचे कार्यवृत्त देण्यास अपरिहार्य कारणाने उशीर झाला आहे म्हणून ८७ जानेवारी पासून ८८ जून अखेरचे कार्यवृत्त एकत्रित दिले जाहे.

उशीराबद्दल क्षमस्व!

\*\*\*\*\*  
\*\*WITH BEST COMPLIMENTS FROM\*\*  
\*\* A WELL-WISHER  
\*\*\*\*\*



## पालकांचे मनोगत

**भूमिका - कशासाठी १ का १**

श्रीकृष्णातून संपर्के... संपर्कातून सहवास.. हया सूत्रावर जेळी नऊ वर्ष आपण काम करीत आहोत. येणाऱ्या प्रत्येक विद्याथ्यांचा स्वभाव कसा आहे, त्याची धरची परिस्थिती कडी आहे, हे सारे या संपर्कातून बजरेत येते. सततच्या संपर्कामुळे कार्यकर्त्त्वाला ते घर आणि घराला ती कार्यकर्ता घराचाच वाटू लागतो. ५वी मध्ये आलेला एखादा बाड, दांडगोबा विद्यार्थी पुढे झांत झालेला अनुभवाला येतो. तर एखादे भाजाकूचे झाड वर्षा दोन वर्षातच रवोडकर वृक्षाने फुलते. आम्हाला जाणवणारे हे बदल आम्ही तर टिपतोच पण उया घरातून हा विद्यार्थी आलेला असतो त्या घरातल्या प्रतिक्रिया या अधिक प्रकाश टाकणाऱ्या असतात. स्व-रूपवर्धनीच्या कामाची नेमकी कल्पना, आजवर झालेला प्रवास याजीष्टी पालकांच्या प्रतिक्रियातून स्पष्ट होतील. म्हणून हा प्रयत्न पालकांच्या मनोगताचा..... हे पालकांचे मनोगत आपल्याच कार्यकर्त्त्वाने त्यांच्या घरी जाऊन, चर्चा करून व भावना जाणून घेऊन शब्दबद्ध केले आहे.

(घरची विकट परिस्थिती, कर्त्त्वा पुरुषाला व्यसन अशा स्थितीत मुलांना जर घोग्य वयात आधार मिळाला तर त्या घराला वाटणारे समाधान, सुख हे अन्य मोळिक सुखापेक्षा श्रेष्ठ असल्याचे अनुभवता येते) आता याच प्रतिक्रिया पहा ना .....

### ● जबाबदारीची जाण

१) चीर्णीत भसे पर्यंत भांडण, मारामारी करणारा माझा मुळगा ५वी पासून वर्धनीत जायला लागला आणि हक्कहक्क झांत होऊ लागला. त्याच्यात खरा बदल झाला तो आठवीणासून. आता तो स्वतःचे कपडे स्वतः धुतो. धुण्यामाड्यांची कासे करून घरी



यायला उशीर झाला तर प्रसंगी स्वतः भाकच्या  
सुषुद्दा करतो. धरच्या परिस्थितीची त्याला  
जाण आहे त्यामुळे नवीन कपड्यासाठी हड्डी  
करीत नाही. आमच्या धरात लाईट नाही. धर  
पन्याचे आहे. तडळ रोज दास, पितात, मोरयांदा  
रेडिओ लावतात. खूप भांडण करतात. अशाही  
वातावरणात तो खूप वेळ अभ्यास करतो.

आजूबाजूच्या वस्तीतील मुळे शाळेत जात नाहीत. त्यांच्या पाळकांना  
भेटून या मुलांना आकेत घालाऱ्यासाठी हा खूप धडपडतो. या मुलांना  
आंघोळीला बरोबर घेऊन जातो. परिसर सचऱ्या ठेवण्यासाठी तो स्वतः  
रस्तासुषुद्दा सचऱ्या करतो. त्याच्या वयाची आजुबाजुची मुळे पाहिल्यावर  
माझा मुलगा किती गुणी. आहे हे लक्षात घेते. पहाटे दूध पोहोचविष्याचे  
काम, सकाळी ३-२ मोरयरी पुस्प्याची कोमे करून मिळणारा पैसा  
त्याने कधी घेनीसाठी उडविला नाही. अजून तो वयानी लहान असला  
तरी त्याच्या डोक्यात विचारांचे वाढळ आहे.  
आपल्याला तो सांगणारही नाही आणि वाहेसन  
दिसणारही नाही पण तो खूप विचार करतो.



\*\*\*\*\*  
\*WITH BEST COMPLIMENTS FROM:-  
\*M/S. PROTECTO ENGINEERING P.LTD  
\*BEAUMON CHAMBER  
\*27/33, NAGINDAS MASTER ROAD,  
\*FORT, BOMBAY: 400 023  
\*(TEL. NOS: 273782, 273680)  
\*\*\*\*\*

## कष्ट कष्ट उगाणी कष्टच

वडिलांच्या व्यस्यनामुळे अगर्थिक परिस्थिती पहिल्यापासून बिकट आहे. आजूबाजूचे वातावरणही रवूप वाईट आहे. त्यामुळे लहानपणी पासून त्याला मी वाड्यातल्या मुलाबराबर खेळायला कधी पाठविलेच नाही. घरातच राहिल्यामुळे भिन्ना, बुजरा बनला. स्व-स्मृतिर्धिनीत जायला लागल्यापासून मात्र त्याच्यात खूयच बदल झाले. भिन्नेपणा पार गेला. स्पर्धमध्ये भाग घेणे, खेळात भाग घेणे, चार अनोंकर्वी लोकांडी बोलणे या गोष्टी तो आता करायला लागला आहे. परिस्थितीमुळे क्लासलावणे आफ्हाला परवडणारे नव्हतेच पण वर्धनीत जायला लागल्यापासून



त्याचीही गरज उरली नाही. ३० वी ला तर डोकेत ५ ला आला. १२ वी ला स्वतःच्या गुणवत्तेवर इंजिनिअरिंगला प्रवेश मिळविला. त्याच्या डिक्षणाचा पुष्कळसा खर्च वर्धनीच करते. सुट्टीमध्ये घरची सर्व कामे ठुणे, भांडी, स्वयंपाक ते स्वतः करतो. व ही कामे करण्याची त्याला लाज वाटत नाही. पहाटे ३ ते ६ नोंकरी, सकाळ-दुपार कॉलेज व संघाकाढी वर्धनीचे काम उसा दिवसभर तो बांधला गेला आहे. यामुळे मोकळ्या मिठणाऱ्या सर्व वेळात तो अभ्यास करतो.

### • • उगाधार • •

आमच्या वाड्यातील लोक व सभोवतालची वस्ती अगदी गुंड लोकांची आहे. त्या लोकांपासून माझ्या मुलाला कसे जपावे हा माझ्यायुदे प्रश्न तोता. परंतु ५ वी त ते स्व-स्मृतिर्धिनीत जायला लागला आणि ही माझी समरऱ्या काघमची सुटली. आता मोठेपणीही त्याची काढजी वाटत नाही. वर्धनीच्या निमित्ताने अनेक चांगल्या लोकांचा साहवास त्याठा घडला. व त्यामुळे त्याचेज्जग संकुचित राहिले नाही आजूबाजूला सर्व तंडेची

त्याचा उच्चार सुक्ष्म करूनये अशी व्यसने आहेत. त्याच्या वरोबरीची मुळे  
आई वडिला देसवत विड्या फुंकतात. मी मात्र या बाबतीत सुदैवी आहे.  
मुलगा घरातच सर्व कामे करतो. (दृष्टण आणणे, भाजी आणणे, केर काढणे,  
फरझी पुसणे इ.) वडील गेल्यापासून तर तो अधिकधा समंजस झाला आहे  
त्याच्या मोठ्या बाहिणीला तो धाकटा भाऊ नाही तर वडिलासाररवा  
भरमक्कम आधार वाटतो. व्याच्या १५-१६व्या वर्षी मनाचा मोठेपणा  
व हे धीर्घ कसे अगले?

ग्रारीरिकहृत्या तो तंदुरस्त उगहे. स्वप्नावाने शांत आहे. कॉलजमध्ये  
वेवळ त्याच्या नजरेच्या इशाच्याने मुळे गप्प बसतात. कारण वेळ पडलीच  
तर शक्तीचा वापर करू शकतो.



## कृतीयदक्ष

वडिलांना दास्तचे व्यसन आहे. त्यांचे संसारात लक्ष नाही.  
मला ग्रारीरिक ग्रास आहे. अशा परिस्थितीत माझा हा मुलगा माझा आधार  
आहे. त्याला मोठ भाऊ उगहे. व धाकटेही भाऊ, आहेत पण हा सगळ्यात  
समंजस आहे. याणी भरणे, खांडी घुणे ही कामे तो स्वतः करतो. अभ्यासाची  
आवड आहे. त्यामुळे काम करूनही अभ्यास टाळत नाही. आता तर याहोटे  
पेपर टातण्याचे काम करतो. मिळणारे सर्व पेसे माझ्याजतळ देतो.  
आमच्या येथील दुसरी मुळे सुहदा अशी कामे करतात पण त्याच्या  
सर्वथी वेगळ्या उगहेत.





# घार हिंडते उरकऱ्यारी लक्ष्मि तिचे पिलापारी.

(नोकरी करणाऱ्या आईवडिलांची ही अवस्था असते. मुलांचा



समजुतदारपणा वाढला असेल तर ही काळजी कर्मी होते. हा अनुभव इथले काही पालक घेत आहेत) वार्धनीतील संस्कारामुळे त्याची घरातील जबाबदारीची जाणीव वाढली. घरातील सर्व कामे तो मनायासून करतो. आम्ही देखेही नोकरी करतो. त्यामुळे मला वेळ नसेल तेहा तेआपल्या धाकट्या बाहिणीची वेणीदेखवील घालतो न तिला झाकेत पोहोचवितो.

९वी पर्यंत त्याला कुठला कळास न लावल्याचे फारसे काही वाटले नाही. पण १० वी मध्ये आल्याबरोबर सर्व परिस्थितीबदलली नातेवाईकानी त्याला वार्धनी सोडून कळास लावण्याचा आग्रह केला. आम्ही सुदृढा कळास लावण्या नाबतचा निर्णय त्याच्यावर सोपविला होता आणि ती तर कळास न लातण्याबाबत आणि वर्धनी न सोडण्यानाबत ठाम होता. त्याची निर्णयद्राक्ती, मनोबल वर्धनीमुळे वाढले होते. टीक्ही वा सिनेमा आम्ही पहात बसलो तर तोच आम्हाला म्हणतो, याचा जीवनात कग्ही उपयोग नाही. उलट यामुळे आपला वेळ उगीचच जातो. त्यामुळे आमर्चे सर्वांचे टीक्ही पहाणे कर्मी झाले आहे.

(येथील कार्यक्रमामुळे, शिविरामुळे विविध व्यक्तींच्या सहवासात मुलाच्या सवयी बदलायला लागतात, हृष्टिरुदावत स्वंचे खवज्या अर्थाने वर्धन होते याचाच प्रत्यय देणाऱ्या ह्या काही प्रतिक्रिया.)

लोणावळ्याच्या शिविराच्या वेळेस तो फक्त दंबीत होता. अग्रांथ मुलांच्या त्या सहवासातील शिविरात त्याला भेटायला जेलो

होतोः त्याळा आवडतो म्हणून सारवरांबा नेळा होता पण त्याने ठापणे सांगितले सर्व या ठिकाणी जे खातात, ते आम्ही खाऊ, तेहापासून यानात वाढले जाईल ते खायची सवय, लागली. दातूत्व वाटीस लागले. १०वीला मिळालेल्या बादीसाच्या रकमेतून एका गरजू वर्ग मित्रासाठी कपडे विकत घेतले. स्वतःच्या बहिर्णीच्या लग्नात खतःला कपडे न शिवता एका अंधमित्राला कपडे केले.

अद्याच सवयी त्याच्या भावाला आहेत. वार्धिनीचे नोविक धाकामुळे अभ्यास करा असे कधी साझोवा लागले नाही. पेसा उडविणे सिनेमा-टी-व्ही. या गोटीचे आकर्षण नाही. पहाटे पाचला दोघेही उठतात. यासाम करतात.



### -० लूना नको दुचाकीच चांगली०-

आमच्या एका नातवाईकाकडे लूना पडून आहे. ती मोठ्या मुलाला धायला ते तयार आहेत पण ती नम्रपणे नको म्हणती. इंजि. कॉलेज, नोकरी व वार्धिनीची द्वारखा ही त्रिस्थली याभासायकलवरचकरणे तो पसंत करतो. रोज गीता थोडीतरी वाचल्याशिवाय झोपत नाही. या दोन्ही मुलांच्या गुणामुळे मी सुष्ठुपा संसार संभाळून काही चांगली कामे करू लागले आहे.



## .....आधी केले, मग सांगीतले.....

धाक दारखविष्यापेहा आपुलकीने मुलांना आकृष्ट करण्याचे  
तंत्र जे वार्धनीने अवलंबिले आहे, त्यामुळे माझा मुलगा वार्धनीत जाण्याचे  
टाळू शकत नाही. वर्धनीत जायला लागल्यापासून त्याचा संताप, राग कमी



झाला. वृत्ती रस्थिर झाली. ९ वीत असताना एका ५ वी व ६ वी  
मधील मुलाळा तो पोहोचवायला जायचा. कढीपता विकून तो  
दिवसाकाठी. दोन रूपये मिळावित होता. त्याचे ते कृष्ट पाहून  
माझ्या मुलाच्या मनावर चोगळा  
परिणाम इगाला. आपले आईवडील  
‘आपल्यासाठी’ काय काय करतात  
याची त्याला जाण आली वाढदिवसाच्या  
मिमिज्जने वार्धनीतल्या मिन्नाच्या

धरी जाऊन वेगवेगळ्या मुलांची गरीबी, दूऱ्यावरून त्याने जवळून  
पाहिली. त्यामुळे प्रत्येक गोष्ट येशात भोजू नव्ये हो त्याला कळले.  
आपले धाकटे भाऊ, उगपले अनुकरण करतात म्हणून तो अगदी  
काळजीपूर्वक वागतो सगळयांशी प्रेमाने वागतो. ऐवादी चूक त्याच्या  
हातून घडली किंवा घडणार असेल तर “रवं रूपवर्धिनीचा मुलगा असे  
वागणार नाही” एवढा मंत्र उच्चारला की त्याचा वार्धनीवाबतचा अभिमान  
उफाळून येतो व योग्य कृती घडते. अगदी परीक्षेच्या वेळेस त्याचे काही  
मित्र (कॉलेजमधील) येपर मिळालिष्याचा रवटाटोप करीत होते. मी वर्धनीचा  
आहे याची जाणीव सतत होत असल्याने असल्या वाममार्गाने पास होण्या  
पेहा अभ्यास करून, स्वतःच्या ग्रायत्नाने चांगले गुण मिळविष्याचा  
त्याचा रवटाटोप असतो. परीक्षेच्या काळात वार्धनीचा गणवेब घालून  
जात असे. अर्थात वार्धनीविषयीची श्रक्षा, सद्भावना या माझे भाहे हे तळात  
येते. वार्धनीच्या शारखेचे काम करायला लागल्यापासून मुलांना चांगले  
श्रीकवायचे घणाजे. त्या प्रत्येक गोखी उपण केल्या याहिजेत तरच

त्यांना शिकविष्याचा आपल्याता अधिकार आहे असे त्यात्मा वाटते.

अर्थात हे चांगले परिणाम केवळ त्याच्यावर होतात असेही नाही. त्याच्या गोष्टीलासुधा चांगल्या सवयी लागल्या. कॉलेजच्या वयात कथा कांदबच्यांपेक्षा ऐतिहासिक पुरतके वाचावी असे तिला वाटते व अशा महापुरुषापुढे आपण अगदी कः पदार्थ उग्राहात याची जाणीव होते. मुलांसाठी काही काम करावे असे तिलाही वाटू लागले आहे.

**चांगल्या गोष्टीचा परिणाम हाम्यादित करसा राहील ?  
अर्हवडील हे देरवील असा प्रभावरपासून दूर कर्से राहतील ?**

स्वस्त्रपवार्धीनीचे कार्यकर्ते घरोघरी अजून घरची परिस्थिती करी आहे, अभ्यासाला जागा आहे का नाही हे पहातात




मुलाची बुद्धीमत्ता जाणून घेऊन त्याला रव्वी त-हेचा वाव देतात. अन्यथा आमच्यासारख्या सामान्य लोकांकडे एवढे लक्ष कुणी दिले असर्टे ! माझ्या मुलाची यायामामुळे,

खेळामुळे तब्बेत सुधारली, सर्वोरच्या मायासाच्या स्वभावामार्पो त्याच्या कलानो त्याला आपले विचार पटवून देण्याची सवय लागली. कुठलेही काम करायला तो गेलो की हमरगास यशाच घेऊन येतो. एखाद्या गोष्टीचा पूर्ण अभ्यास करून मगच मर्ते ठरवितो. व कृती करतो. आमचे रहाते घर गेल्या महिन्यात पडले. १००० रुपये रव्वी येईल असे गंवऱ्याने सांगितले परंतु त्याने चारठिकाणी चोकरी करून आवश्यक ते सामान आणले व तेच काम क्ष ५०० मध्ये झाले.




वार्धिनीच्या कामाचा धरातल्या लोकावरसुद्धा परिणाम झाला आहे. उदाः दिवाळीच्या दिवसात घरी आलेल्या लोकोना आपण नको नको म्हणत असताना फराळ वाढतो व एवज अर्थाने वाया धालतितो. त्यापेक्षा आपण उगपल्यापेक्षा अधिक गरजूना फराळ द्यावा व त्यांना मदत करावी उर्से उगम्हाला वाटू लागले आहे. धरात तो धाकता असून ही त्याच्या विचार करण्याच्या पद्धतीमुळे घरातील एखाद्या गोवटीत निर्णय घेण्यात त्याचा मोठा वाटा असतो. वार्धिनीमुळे तो सगळ्याच हट्टीने प्रगती करत आहे. अशा वार्धिनीसाठी त्याला काही काम करायचे उर्सेल तर त्याच्यां अड उगम्ही कधीही येणार नाही.



## • खिद •

माझा मोठा मुळग रवरे म्हणजे सर्वसामान्य बुद्धिमत्तेचा होता. परंतु वार्धिनीत जायला लागल्यापासून खतःहन अभ्यास करायला लागला. १० ली ला ८० टक्के गुण मिळाले. फिरोमा देरबील फर्स्ट कंतगासंमध्ये पास झाला.


वार्धिनीत जायला लागल्यापासून त्याच्यात एक प्रकारचा आत्मविश्वास आला आहे. दोन्हीही मुळे कधी कधी आमची मते रोडून टाकतात. समाजकार्याविषयीची त्यांची मते आम्हाला पटवून देतात शिकिशमुळे त्यांना समाजसेवेची आवड निर्माण झाली आहे. ती धीट



आहेत. वार्धनीतून यायला उशीर झालो तरी  
काळजी वाटत नाही खमाजाविषयी आपली जी कर्तव्ये  
आहेत, त्याची जाण आम्हाला वार्धनीमुळे आली. धाकटा  
मुलगा बरेच दिवस वार्धनीत जात नव्हता पण वार्धनीचे  
कार्यकर्ते जिह सोडत नव्हते अखेर तो जायला  
लागला ते घरी यायचे त्यावेळेस वाटायचे एकेका  
मुलामागे वार्धनी किंती कष्ट घेत आहे. आपण सुद्धा  
कोणतेही काम करताना इतक्याच जिहीने कष्टाने ते  
काम केले पाहिजे.



आमची मुले वार्धनीत श्रेकटपर्यंत असावीत वार्धनीसाठी  
तेजे कुर्ही वरतील त्याच्यार आड तर अम्ही कृधी असणारचा  
बर्ही उलट प्रोत्साहन घेदेऊ.



..... मंत्र छोटा तंत्र सोणे.

कोणत्याही स्वभावाच्या माणसाडी सहज अमधून घेण्याची  
स्वयं माझ्या मुलाला वार्धनीमुळे लागली. आलीकडे एका दूरच्या  
प्रवासात गाडीत एक अबोल जोडे होते. या मुलाने त्यांना इतके बोलते

केले की शोबटी त्या रम्भीने त्यालाच विचारले. तु माझ्या नवज्ञाला एवढे कसे बोलके केलेस ! जी शिस्त खूप प्रश्न करनही कित्येक आईवडील मुलांना लावू शकत नाहीत ती. शिस्त वर्धीनीचे कार्यकर्ते अंगठीपणी लावू शकतात असा माझा स्वानुभव आहे. मोठ्या मुलाचे वाचन खूप वाढले धाकत्याची वोहरचा रवाऊ, रवाष्याची सवय बंद झाली आहे.

असा कोतुकाचा भाग सांगण्याचा पालकाचा हक्क आहे. तसेच कामातील त्रुटी दारखविणारे पालक नसतील तर कामाची दिशा योग्य रहाणार नाही. पण वर्धीनीच्या कुटुंबातले पालक मनाने मोकळे अगहीत.

माझा मोठा मुलगा गुणी आहे. विविध स्पर्धात भाग घेणारा आहे. साहाजिकपणे वर्धीनीत तो निवडला गेला. पण त्याच्या धाकत्या भावाळा मात्र घेतले नाही. तो अभ्यासात बेताचा आहे. म्हणून त्याला घेतले नाही. हे मला मुळीच आबडले नाही.



## परनिंदा अम्रिय

घरी आम्ही कोणाची निंदा केली तर त्याला अजिबात आवडत नाही. सर्वांशी मेरीने वागावे असे त्याला वाटते. कुठल्याही सामाजिक कार्यक्रमाला जाण्याची आम्हाला सवय नस्ती. आता अशा कार्यक्रमांची आम्हाला ही ओढ वाटते.



## चांगली जाण

चेथील विविध उपक्रमामुळे मुलांना समाजात हिंडता येते. लोक कशा अडीअडचणीत असतात हे समजते. त्यामुळे त्याच्यात चांगली जाण निर्माण होते ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. असे मला वाटते. सहकार्य करण्याची वृत्ती वाढली. तकार एकच करावीशी वाटते की वर्धनीची मुलांना एवढी ओढ लागली आहे का किंतु येकदा घरातली कासे न करताच ती वर्धनीत जातात. मुलांमुळे बडिलंबंदे तंबारखंदे व्यसन कर्मी झाले आहे. वाढदिवसाच्या दिवशी घरी जाऊन उमिच्छा देपण्याचा उपक्रम खूप चांगला आहे.



## कुटुंबावरही संस्कार

मुलांच्या बोलण्यात पूर्वी टी की मिनेमा वाडयातील मुले त्याच्यांशी केलेली मारामारी हेच विषय होते. आता वर्धनीशीवाय दुसरा विषयचा नसतो. वर्धनीतल्या चांगल्या सवयी त्याच्यामुळे त्यांच्या बहिणींना पण लागल्या आहेत. रात्री उव्वीरा पर्यंत अभ्यास करतो. सहनशीलता वाढली आहे. मुलींसाठी वर्धनी मुख होणार

म्हणताच त्याच्या बाहिणीनी सांगीतले आम्ही वलास लावला तरी जाणार नाही. आस्हाला वर्धिनीतच जायचे आहे.

वर्धिनीच्या ग्रंथात्प्रयातून रोज पुस्तके आणून वाचायची मोठ्या मुळाला सवय लागली. त्यामुळे चांगलीच पुस्तके वाचायची सवय लागली. दररोज तीन लास अभ्यास करायची सवय लागली. दात घासणे, आईवडिलांच्या पाया पडणे या सवयी लागल्या. धाकटी भावंडे यामध्ये चुकारपणा करायला लागली तर मोठा मुलगा रागावतो. तीन लास अभ्यास इमाला नसताना धाकट्या भावडाना मी लीहून द्यायला लागले तर मोठा मुलगा मला ते करू देत नाही. तो स्वतः वर्धिनीची शिरक पाळतो व भावंडानाही पाळायला लावतो. वर्धिनीच्या इमारतीमुळे तर मुळांचा उत्साह फारच वाढला आहे. घरी पाहणे आलेले असे, फिरायला जायचे असे वर्धिनीपुढे ही सारी उक्खणे फिकी पडतात. धाकट्याला ताप आला म्हणून जाऊ नको म्हटले तर तो म्हणाला मी

तेथे रवेळणार नाही पण मला जाऊदे.



चीधाही मुलांचे स्वभाव वेगळे आहेत पण वर्धिनीप्रियषी मात्र एकमत गावाला गेल्या-वरही पत्रातून वर्धिनीची मात्र चौकडी कराऱ्याचे भान विसरले जात नाही. गावाला जाऊन तेथे पण मुलांना एकब्र करून वर्धिनी भरवू असेच ही मुले म्हणतात. एवढे वर्धिनीशिवाय त्यांना जगणे मुश्किल वाटते. वाड्यातील मुळांची भांडणे मोठा मुलगा सोडवितो. कोणतेही काम

करणे त्याना अवघड वाटत नाही.

गार तास अभ्यास करायचा मूळजे करायचा. इतर कोणत्या कारणासाठी वेळ मिळाला नाही तरी चालेल पण अभ्यास पुरा करायचा. एकवेळ जेवण जेवणार नाही पण अभ्यास करील. उनाडक्या करून वेळ

वाया घालवित नाही. त्यामुळे अभ्यासात प्रगती अरहे. आतोपर्यंत डोजाऱ्या कडून, शाळेकडून कोणाकडूनही तक्रार नाही. धाकड्या भावंडानाही अभ्यास करायला त्वावरो. सर्व नातेवाईक म्हणतात सर्व धराण्यात हामुळगा चांगला निघाला?

डोजारच्या एका गरीब रस्तीला मदत करतो आणि म्हणातो आज त्यांना आपण मदत करतो. मदत केलीच पाहिजे. उद्या त्यांची मुळे इकट्ठी म्हणजे त्यांच्यावर ही पाळी येणार नाही?



(येथे असणाऱ्या प्रत्येक मुळाचा जमारबर्च मांडणे उवधड नाही. त्यातील नेमक्या वेधक गोष्टी आपणा समोर मांडणे हे योग्य होईल. म्हणून ह्या काही प्रतिक्रिया.)



### दूरदर्शन - छो! अभ्यास!!

टी. व्ही. वर आकर्षक कार्यक्रम असला तरी दररोजच्या वर्धिनीत आग्रह करून बजावलेला अभ्यास पुरा करण्यासाठी टी. ओही. पासून दूर जाऊन अभ्यास करतो.

**साधेपणा •** रवाण्याची, कपड्यालत्याची तक्रार नाही. फॅशन आवडत नाही. बहिणीनीपण साधेपणाने रहाये अशा मताचा. वर्धनमुळे आपला मुलगा कधीही वाईट मार्गाला जाणार नाही असे वाटते. अभ्यासात त्याचे मन एकाश्र होते. वडिलांच्या कामात सहाय्य करतो. कुरुत्याही कामाला नाही म्हणत नाही.

## वार्षिक वृत्त

### स्नेहसभा.

आपल्या वर्धीनीच्या कामामध्ये संपर्काला विशेष महत्त असून



कैवळ मुलांशीचा संपर्क न ठेवता आपण पालकापर्यंत ही स्नेहाचे बंध वाढवून आपल्या परिवारात आयण त्यांनाही सामावून घेत असतो पाल्याविषयक, पालकांच्या जबाबदाऱ्या वत्यात त्यांना येणाऱ्या अडचणी समजाऊन घेऊन त्या दूर करण्यास वर्धीनीला काही हातभार लावता घेऊन का ? यासाठी 'स्नेह सभा' घेण्यात येते. या वर्षी असंडानंद झारखेच्या तीस


पालकांची सभा घेण्यात आली. तर विवेकानंद झारखेवर श्रीमती अनुराधा सहभागवृष्टे यांनी पालकांना 'योग्य आहार' या विषयावर मार्गदर्शन केले. त्याच प्रमाणे युवकांच्या पालकांचीही स्नेहसभा विशेष उत्साहात झाली. या मधून वर्धीनीचे कार्य योग्य दिशेनेच वाढवत आहे हे जाणवले.

### वैद्यकीय:-

वर्धीनीमध्ये मुलांच्या बोधिक मानसिक विकासा वरोबरच शारीरिक विकासालाही महत्त्व दिले जाते. त्यासाठी काही नामवंत डॉक्टरांकडून मुलांची संपूर्ण ओरोग्य तपासणी केली जाते. दरवर्षी तीनही झारखांवर आरोग्य तपस्या होतात. यातूनच मार्गील वर्षी मल्टीक्लिंटमिन्स (जीवनसत्त्वयुक्त) गोळ्यांचे वाटप करण्यात आले. तसेच आठवड्यातून दोन दिवस पूरक आहारही देण्यात येतो. काही गरजूना रोज दूधही आपण देतो.



## दानात दान रक्तदान:-



रक्तदानाची वाढती गरज लक्षात घेऊन आपण घंदाही जनकल्याण रक्तपेढीच्या सहकार्याने 'रक्तदान शिबिर' आयोजित केले. याला अंतिम उत्तम प्रतिसाद मिळाला. बरेच पालक व आपल्या परिसरातील युवक, अगदी उत्साहाने आले. बरेच जण तर पहिल्यांदाच रक्तदान करीत होते. वृत्याचा काही शास होत नाही हे प्रत्यक्ष अनुभवल्यावर पुढच्या वर्षी आणखी जणाना आम्ही बरोबर घेऊन येऊ असा संकल्प करून गेले.

### मनाचीही मशागत - शिबिर:-

सर्वच वर्धक दूरवर्षी आनुरतेने वाट पहात असतात ती शिबिरांची! मुलांना आनंदाची मेजवाची देणारी ही शिंबिरे मोकळ्या उत्साही वातावरणा बरोबरच बरेच काही नवीन शिकवून जातात. २७ एप्रिल १९८७ रोजी सुरु झालेल्या उद्घाष्ठी शिबिरात तिन्ही शारांची एकूण

उपर्युक्ती १२५ होती. तर डोंबिवलीहूनही तीन मुळे शिक्षिकासाठी आणी होती. शिक्षिकाचा विषय होता 'स्वयंप्रेरणा व अनुशासन'-इतका अवधड व नकोसा वाटणारा विषय आलेल्या वक्त्यांनी सहजगत्या मुलांना समजावून सांगितला व त्यांच्या आचरणातही स्वाभाविकपणे डोकावू लागला. जे नेहमीच आपल्याला प्रश्न विचारले भंडावून सोडतात, विद्यार्थी मित्रांची गुप्तिते(१) बाहेर काढीत असतात अशांना कोंडीत पकडल्याची संदी



मुलांना मिळाली ती आमच्या शि.प.च्या मुलाखतीतून, शि.प.म्हणजे आमचे श्रीराष्ट्र पटवर्धन, वरं का !

८० चे दिवाळी शिक्षिकासाठी भांडर्न हायस्कूल प्रशंसनात झाले. प्रशंसनात त्याचे सूत्रसंचालन करीत होता. अतिशाय हुलाखीच्या जीवनातून मार्ग काढून घडाखी झालेल्यांच्या स्फूर्तीकथा मुलांना ऐकावयास मिळाल्या व आपणाही अशाच पद्धतीने आदर्श उभा करावा असे त्यांना वाढ लागले. त्याशिवाय हे एका अर्थी गानशिक्षिकी होते. प्रशंसात व ज्ञानेक्षणांच्या भावपूर्ण व उत्कृष्ट स्वरंगनी अनेक अर्थविही व राष्ट्रप्रेमाने मारलेली गाणी मुलांना वेगळ्याचा विश्वात घेऊन गेली. श्री. अरसण रवोटे यांचे स्वानुभवावर आधारीत कथा कंधन झाले.

भालबा केळकर यांचे दैनंदिन जीवनातील विज्ञान या विषयावर उत्कृष्ट ज्यारव्यान झाले. श्री. दादा पाररवी यांनी व्यस्तीगत नियोजन कर्से करावे याचे मार्गदर्शन केले रसो. तारा वॉरियर यांनी पुण्यातील जुऱ्या वाड्यामधील उत्कृष्ट शिल्पकलेच्या वारसुकलेच्या चित्रपटीका दारविल्या.



विवेकानंद केंद्राने पूर्वीचलाची माहिती देणारा कन्याकुमारी येथील विवेकानंद स्मारक केंद्राचा माहितीपट पुरविला. श्री गोपाळराव फडके यांनी निर्माण केलेला मल्लखांब, पोहणे, खो-खो या देशी खेळांचा झारभरुद्ध माहिती देणारा एक उत्कृष्ट माहितीपट मुलांना बघायला मिळाला.

मे ८८ मध्ये घेण्यात आलेले लॉ कॉलेज मधील दीक्षित अनेक दृष्टिने ऋग्निकारी ठरले. मुलांच्या दीक्षितरोबरच ३० मुलींचेही शिक्षिता काळावधीत घेण्यात आले. संगीतातांत्री, प्रांजली, चिटणीसार्वी, उषाताई, सौ. दलाया, वासंतीताई, कुंतीताई यांनी अतिशय कोशाल्याने ही जबाबदारी पार पाडली. मुलींच्या दीक्षिताचा विषय होता - कुंडियावरील कलाकुसर, निसर्गेपचार, आहारशारभ, वैयक्तिक आरोग्य व स्वच्छता.

तर मुलांच्या दीक्षिताचा विषय होता वक्तृत्वविकास व कथाकथन कोशाल्य. त्यामध्ये मुलांना प्रसंगनाट्ये, पथनाट्ये सादर करी करावी? चांगल्या आकर्षक पद्धतीने आपले विचार करून व्यक्त करावयाचे? याचे शिक्षण मिळाले. स्वतः ठिहून मुलांनी काही पथनाट्येही "अंद्यश्रद्धा" या विषयावर उत्तम बसाविले. तर बरेचजण पहिल्यांदाच स्टेजवर येऊन भाषण करावयास दीक्षिताले. आमचे या वेळचे दीक्षित प्रमुख गिरीश अडके - आतापर्यंतचे सर्वांत ठहान दीक्षित प्रमुख, परंतु अतिशय कोशाल्याने, वेळ प्रसंगी कडक धोरण ठेवून परंतु कोणालाही न दुरविता यांनी ही जबाबदारी चांगल्या क्षमतेने पार पाडली. यात सर्वचेच शिक्षण होते. प्रमुखांचे तसेच लहान मोठ्या वर्धकांचेही.

साधु भत येती घरा .....

वर्धनींचे काम आता सर्व दिलानी विकसित होत आहे. यात काढी वाटा वार्धनीला भेट देणाऱ्या कर्तव्यार व्यक्ती व यांनी सांगितलेले समृद्ध अनुभव यांचा आहे. या वर्षात भेट देणाऱ्या व्यक्ती व त्यांचे विषय बघितले तरी त्याची प्रचीती येईल.

## भेट देणाऱ्या व्यक्ती

## विषय

- |   |   |
|---|---|
| १) श्री. भास्करराव कळंबी  | • कल्याण आश्रम/केरळ मधील संघकार्य                             |
| २) श्री. चंद्राम गुरुजी सोलापूर   | • भटक्या विमुक्त जातीच्या समरया व त्यांच्या संघटनेची आवश्यकता |
| ३) श्री. कंदलगावकर<br>(बृहन्महाराष्ट्र महाविद्यालय) व राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थी. | • राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वरूप व नवीन उपक्रम.                |
| ४) श्री. मोरोपंत पिंगळे   | • कार्यकर्त्यांचे अभ्यास नियोजन                               |
| ५) श्री. रमाशंकर उपाध्याय   | • दीनदयाळ शोध संस्थानचा गोंडा प्रकल्प                         |
| ६) कु. गायत्री सेवक   | • शिवापूर परिसरातील दारुबंदी अभिनवातील रोमांचकारी प्रसंग      |
| ७) श्री. बोकील  | • ग्रामीण शिक्षणाच्या समस्या व उपाय                           |
| ८) श्री. व. ना. जोग   | • मुस्लिमांचा इतिहास व राजकारण                                |
| ९) श्री. अंजित कानिटकर  | • नागालैंड मधील जनजीवन  |
| १०) श्री. सुधाकर वेद्य  | • असाम प्रांतातील परिस्थिती                                   |
| ११) श्री. ग.नी. जोगळेकर   | • महानगरपालिकेतील कामाचे अनुभव.                               |


श्रीवाय गुजरायचे माधवराव कुलकर्णी, के.ई.एम् हॉस्पिटलच्या डॉ. बानु कोयाजी ह्यांच्या भेटीही स्फूर्तिदायक ठरल्या. या दोतीरिक्त "स्वरूपवर्धिनीच्या काही वर्द्धकांनीही बोहेरगावी काही भेटी दिल्या.

१७ त्या जुळेमध्ये किंशोर, महेश, संतीष यांनी तळासरी येथील वनवासी कल्याण आश्रमाला भेट दिली. तेथील कार्यक्रमाचे स्वरूप काय असते? त्यांचा त्या क्षेत्रात किती प्रभाव ओहे? हे तर त्यांना प्रत्यक्ष पहावयास मिळालेच शिवाय तेथील सेवामारी,



निस्पृह वृत्तीच्या कार्यकर्त्यांची तळमळ व प्रकल्प उभारण्यासाठी घेतलेले अंपंरपार कष्ट यांचे जवळून दर्शन घेता आले आयुष्यात यासारखेच काही काम उभे करण्याची रक्फूर्ती तेतेथून घेऊन आले. या वास्तव्यात त्यांना तेथील मुलांना अभ्यासातील अडचणी दूर करण्यात मदत केली. व चांगल्या तळेने अभ्यास करण्याची कोशाल्याही शिकवली.


पराग व प्रशांत हे 'ज्ञान प्रबोधिनी' त्या कन्धाकुमारी येथे झालेल्या विवेकानंद केंद्रातील साधना शिविराचा अनुभव घेऊन आले. तेथील प्रसन्न वातावरणात विवेकानंद व त्यांचे गुरुबंधु यांनी राष्ट्रजागृती-साठी केलेल्या कार्याचा अभ्यास म्हणजे उग्नंददायक अनुभव होता. त्याशीवाय प्रबोधिनाच्या कार्यक्रमातील रेखीव नियोजन व शिस्त त्यांना स्वतःच्या आयुष्यात तर उपयोगी पडेलच पण वर्धीनीच्याही कामाला उपयुक्त झाले.



सेवेतच सार्थक गवसावे, जिवाशिवाचे मित्र जुळावे! वार्धीनीच्या कार्यक्रमामध्ये वैयाक्तिक विकासाबरोबरच सामाजिक जाणीव वृद्धिंगत करण्याचे प्रयत्न असतात. हे सहजरित्या होणारे संस्कारच चांगले कार्य करण्याची प्रेरणा देतात. दूरवर्षी रक्षाबंधनाच्या वेळेस

आपण सर्व प्रथम आपल्या परिसरातील वस्त्या, ससून, तारंचद या साररवी रुग्णालये, येथे तर जातोच त्याशीवाय लोणावळा येथील बालग्राम, येरवडा बालसुधार केंद्र, निवारा (वृद्धाश्रम) या सारख्या सेवाभावी संस्थानाही भेटी देतो. त्यामुळे सेवेचा अंकूर आमच्या मुळांच्या मनातही रुजतो. दिवाळीच्या वेळीही आपल्या बांधवांची आठवण ठेवून आपल्या घरातील फराळाचे पदार्थ घेऊन अशा ठिकाणी जातो. या वर्षी आपण 'मुक्तांगण' या ०८सनमुक्ती केंद्रालाही भेट दिली. तेथील आपल्या गर्द पिडित बांधवांच्या समस्या, त्याना हे जीवघेणे ०८सन कसे लागले याविषयी विचारपूस केली. त्याना 'स्वे रूपवर्धिनी विषयी माहिती दिली. शेवटी निघताना त्यांच्यातील एकजण उद्गारला "मला जर या सारख्या संस्थेची आपुलकी लाभली असती तर मी गर्दुला झालो नसतो"!! ह्यामुळे ये "आजोळ" ह्या कल्यानेला पुस्ती मिळाली.

विशेष समारोह  
की घेतले ब्रत न हे आम्ही अंधतेने -----  
"स्व" रूपवर्धिनीच्या वाटचालीत महत्वाचा सहभाग असलेले आपले काही कार्यकर्ते



इतर हेत्रात भरारी मारण्यासाठी म्हणून सिद्ध झाले आहेत. आपली बागेश्वी दिदी (आता सौ. बागेश्वी पोंकी) अरुणाचल प्रदेशात विवेकानंद केंद्राचे काम करण्यासाठी म्हणून गेली. तर आपल्याकडे शिकवण्यास येणारे एक शिक्षक श्री. मोडक सर हे दीनदयाळ शोध संस्थानाच्या ग्राम सुधार प्रकल्पात सहभागी होण्यासाठी बीड जिल्ह्यात गेले. त्याना दूरभेद्या देण्याच्या

कार्यक्रम प्रसंगी आसू आणि हंसू यांचा अपूर्व संगम झाला होता. ही आमची बिनीची तुकडी आहे. येथून पुढे अशा अनेक तुकड्या उपल्या मातृभूमीच्या सेवेसाठी सिद्ध होतील हीच एक या कार्यक्रमापासून ख्रौंति घेऊन मुळे घरी गेली.

### वार्षिक उत्सव

दरवर्षी आपण संक्रांतीच्या निमित्ताने वार्षिक उत्सव साजरा करते. यंदा या कार्यक्रमाला श्री पद्माकर किंबे हे अध्यक्ष होते 'रामकृष्ण' शारखेने संगीताच्या तालावर सांधिक सूर्यनम्रकाराचे अस्युतम प्रात्यक्षिक सादर केले तर विवेकानंद द्वारखेने कवयात हे प्रात्यक्षिक केले अखंडानंद शारखेच्या वर्धकांनी 'योगासनाच्या रचनेचे शारमशुद्ध व सुंदर प्रात्यक्षिक सादर केले. या उत्सवाच्या सर्व व्यवस्था वानियोजन युवक गटाने ताकदीने पार पाढल्या.



### अखंड भारत स्मरणादिन

१९ ऑगस्ट १९४७ला आमचा खंडप्राय देश संतत्र झाला स्वरा, परंतु खंडीत होऊन फाळणीचे झाल्या उरात बालगून ----- यादुदेवी घटनेचे स्मरण म्हणून, हा देश पुन्हा अखंड, समर्थ करावयाचा आहे म्हणून----- अखंड भारत स्मरणादिन दि १४ ऑगस्ट ला रात्री २६ वाजतापार पडला. आपल्या भागातील सुमारे तीनशे युवक कार्यक्रमाला उपास्थित होते. अध्यक्ष होते श्री. सुरजीतासिंग, तर प्रमुख वक्ते प्रा. रामभाऊ, डिंबळे यांचे उपासपूर्ण भाषण झाले.



वास्तुदेवते प्रसन्न होऊनी आशीर्विच द्यावे -----  
गेली नऱ्ह वर्षे पुत्कळ परिश्राम केल्यानंतर 'ख'रूप

वर्धनीचा वृक्ष आता विस्तारत आहे. मुरब्ब अडचण होती जागेची ---  
परंतु अनेक कार्यकर्त्त्यांच्या अविश्रान्त परिश्रामाने आज संस्थेची भव्य  
वास्तु उभी राहिली आहे. दि २९ फेब्रुवारी १९८८ ला.

श्री वसो जयसिंगभाई मरिवाला योच्या हस्ते वास्तु-  
शांतीचा धार्मिक विधी संपन्न झाला. तर दि. १ मे १९८८ ला फ.पू. श्री.  
बाळासाहेब देवरसांच्या हस्ते नूतन वास्तुचे उद्घाटन झाले. त्यावेळेस  
गाहरातील तणावपूर्ण परिस्थितीतही संस्थेविषयीच्या आपुलकीमुळे  
खुमारे ८०० ते ९०० हितचिंतक उपासित होते. हे वर्धनीच्या कार्याचे  
यशाच अहे. रामबृण मिशनचे स्वामी श्मरणानंदजी हे आशीर्वाद दृष्टावधास  
उपासित होते. या कार्यक्रमातील विशेष उल्लेखनीय घटना म्हणजे  
खुरवातीपासून उपर्या कार्यास शुभेच्छा चिंतणाऱ्या व विद्यानिकेतन  
शाळेची देववरेख करणाऱ्या श्री. वसोपार्वती दोंडकर यांनी या प्रसंगी  
स्तीलचे तांब्याभोडे संस्थेस भेटीदारवत्ल दिले. या व अशा अनेकांच्या  
प्रेमामुळे 'ख' रूपविद्यनीचे स्वप्न सत्यात उतरत आहे.

तसेच दि. २ मे ता 'ख' रूपवर्धनीतील युवकांचा

प.पू. श्री. बाळासाहेब देवरसांदी बातीछाप झाला. यांनी युवकांना  
त्यांच्या भावी जीवनाची दिवास ठरविष्यासंबंधी मार्गदर्शन केले व  
'ख'रूपवर्धनीच्या कार्यास शुभेच्छा दिल्या.



# ‘स्व’-रूप वर्धिनी वास्तु उद्घाटन

**गीत**

**गायिका**

(सो. शोभा टिळक)

वास्तुदेवते प्रसन्न होऊनि आशीर्वच द्यावे  
मनी योजात्या शुभ संकल्पा मूर्त रूप यावे ॥६॥

समाज माझा, मी ही त्याचा, भाव मनी विलसावा  
अंधारातील ‘जीवन यात्रीस’ आढ़ा किरण दिसावा ।

शिक्षण अवघे असे मिळावे, जसे राम-कृष्ण-शिवबांना  
भाष्यविधाते जना मिळावे, सुरवदायी सर्वाना ।

सुजलाम् सुफलाम् देश बनावा, स्वप्न सत्य ठावे ॥७॥

विद्या विनये, बल तेजाने, विद्याल करूनी मने  
आचरूनी व्रत हे सारे, जग जिंकू प्रेमाने ।

सेवा ब्रतमय इथे फुलावी, जन जीवन सुमने  
मातृभूमिच्या पूजेसाठी हा अर्पण आनंदाने ।

स्वरूप आमुचे आम्हास उमजो, आशीष असे द्यावे ॥८॥



नकोत सत्कार कोडकोतुके वा सुमनांच्या माळा  
क्षणक्षण, कणकण, इथे घडावा, भिडण्या आकाढाला ।

वास्तुदेवते तुळ्या अंगणी, यज्ञ महान सजावा  
तव अंकावर एक सप हो, गृह-आश्रम-शाळा ।

अमृत स्पर्शे तुळ्या झानमय, जीवन कृतार्थ ठावे ॥९॥

नव्या इमारतामध्ये सुरु झालेले प्रकल्प.

१ बालवाडी - सौ.सिंधुताई जोशी व श्रीमती पुष्पताई नडे यांच्या मार्गदर्शनारवाळी हा प्रकल्प सुरु झाला आहे. दुपारी ६२ ते ३ या वेळात हा प्रकल्प चालतो. सुमारे २० बालके या उपक्रमात सहभागी झाली आहेत.

२ आरोग्य केंद्र - आर्थिक वृक्ष्या दुर्बल घटकातील सर्वसाठी, दररोज दुपारी ६ तास हे आरोग्य केंद्र चालते. डॉ. गीत, डॉ. जोशी, डॉ. घडफळे, डॉ. देवधर, डॉ. सौ. आपटे, व डॉ. श्रीमती राव हे या आरोग्य केंद्राचे अधारस्तंभ आहेत.

३ आजोळ - अर्द्ध वडील दोघेही नोकरीवर व घरात साभाळणारे कोणीही नाही अझा स्थितीत घरी एकत्या असलेल्या ६० से १४ वर्षी वयोगटातील मुलांमुलीसाठी हा प्रकल्प नुकसाच सुरु झाला आहे. सकाळी शाळेत जाणाऱ्या मुलांमुलीसाठी हो प्रकल्प विशेष उपयोगी आहे. श्री. नाना जोशी व श्रीमती राजवडे हे या प्रकल्पाचे काम पहातात.

४) अभ्यास वर्ग - इथता ७वी मधील कच्च्या मुलांमुलीसाठी विशेष अभ्यासवर्ग जुनपासून सुरु झाला आहे.

५ कन्यका विभाग - ५ जूळेपासून परिसरातील ५ वी - ६वी मधील मुलीसाठी आरवड्यातून चार दिवस 'भगिनी निवेदिता शारग' सुरु झाली आहे. कु संगीता योटफोडे व कु. सुचेता भगत या दोघी या विभागाचे काम पहातात.

## संकल्पित प्रकल्प :-

- १ अभ्यासिका :** अभ्यासास जागा नसल्याने कुचंबणा होणाऱ्या गरजू विद्यार्थीसाठी हे केंद्र सुरु करण्याचा प्रयत्न चालू आहे.
- २ ग्रंथालय व वाचनालय :** मुळांची वाचनाची गेडी वाढावी घासाठी हे केंद्र सुरु ०हायचे आहे.
- ३ मातृस्पर्श :** (शिशू सोरभ केंद्र): २॥ते ५ वर्षे वयोगटातील मुळासाठी हे संगोपन केंद्र सुरु होणार आहे.
- ४ ०यसन मुक्ती केंद्र :** ०यसन मुक्तीसाठी विद्रोष कार्य केलेल्या काही कार्यकर्त्यांच्या सहकार्याने असे एक केंद्र चालविष्याचे प्रयत्न सुरु भोहेत.

\*\*\*\*\*  
**WITH BEST COMPLIMENTS FROM:-**  
 M/s. RELIABLE ENGINEERING WORKS.  
 (FABRICATORS & CONTRACTORS)  
 368, NANA PETH, PUNE: 411 002  
 (TEL. NO. 26575)  
 \*\*\*\*\*

## ॥ प्रार्थना ॥

नमस्कार देवा तुला आमुचा हा  
करी आमुची मायभूमी महा ॥

हिंचे रूप चैतन्यशाल्मी दिसावे  
जगाला कळावी हिंची थोरवी ।  
स्मरणी हिंच्या त्या कथा अन् व्यथाही  
हिंला न्यायचे रे पुन्हा वैभवी ।  
अद्दा सर्व स्वप्नांस सामर्थ्य द्यावे  
म्हणूनीच देवा नमस्कार हा ॥ १ ॥

जनांचा प्रवाहो इथे न्याललेला  
सदा संस्कृतीच्या मुळापासुनी ।  
पिढ्या नांदती भोवती बांधवांच्या  
अम्ही भिन्ना ना त्यांचियापासुनी ।  
तयांच्या कळा जाणवाव्या अम्हाला,  
तयांच्या सुरवाचीच लागी स्पृहा ॥ २ ॥

स्फुरो कल्पनाशक्ति अभ्यास-यत्ने  
बनो शुद्ध बुद्धीहि तेजास्विनी ।  
शारीरास आरीग्य, संकल्प चिन्ती  
नि आत्म्यास इच्छा द्वुभाकांक्षिणी ।  
पदी धौर्य, बाहूत द्वौर्य स्फुरावे,  
घडावी विवेकी कृती-द्यास्त हा ॥ ३ ॥

प्रभो तू चिदानंदरूपी असोनी  
अणू रेणु ब्रह्मांड तू व्यापिले ।  
तुझे अंजा आम्ही, तुझ्या पूजनाचे  
पहा दिव्य हे ध्येय स्वीकारले ।  
पुन्हा जन्म घेऊ, स्वराष्ट्रास ध्याऊ  
प्रातिज्ञेस या तूचि साक्षी रहा ॥ ४ ॥



## ● प्रार्थनेचा अर्थ ●

**चैतन्य** म्हणजे जिवंतपणा, जगण्याची उर्मा, उत्साह, कोणत्याही गोस्टी बद्दल आकर्षण, ओढ वाटते, ती तिच्यातील चैतन्यामुळे. प्रत्येकजण स्वतःच जिवंत असतो पण आपल्या जागेपणाची परिणाम कारक जाणीव इतरांना होणे महत्वाचे. आमच्या मायभूमीची थोरवी साज्याना कळण्यासाठी तिचे सद्या सुप असलेले चैतन्य साज्या जगापुढे आले पाहिजे. हे चैतन्य दारविण्यासाठी मातृभूला भ्रोतिक आणि आध्यात्मिक संपर्की मानसिक आणि शारीरिक सामर्थ्य प्राप्त करून दिले पाहिजे. पण नुसते 'वैभव प्राप्त करून देऊ' म्हणून काही होत नसते, तर त्यासाठी कथा, जीरवगाथा, महानता जशा लक्षात घ्यायच्या तशाच ०यथा, ०याकुळता, कळाहीनता. आणि दुर्दशाही, म्हणजेच भरलेल्या अद्यी पेळ्याबरोबरच आणण पेला किती आणि कोठे रिकामा आहे हे नेहमी लक्षात ठेवून त्याप्रमाणे प्रयत्न करून आपले घेय गाठले पाहिजे. ते घेय आज स्वप्न आहे, हे आम्हालाही माहित आहे, पण आजच्या स्वप्नाला उद्याच्या सत्यात उत्तरविण्यासाठी लागणाऱ्या क्षमता, सामर्थ्य 'स्व' साधनेतून प्राप्त करता याज्यात म्हणून वरदानासाठी नक्हे तर आशीर्वदा-साठी हा नमस्कार!

जगातील कित्येक संस्कृती कळाच्या औद्यात मरमराटीस येऊन -हास्य देरवीलं पावल्या. पण आमच्या संस्कृतीची सुख्खाती पासून अगदी अतापावेतो अनेक जाणत्या लोकांची अखंड, अविरत अदी परंपरा चालू आहे. एकमेकाना समजावन घेणाऱ्या, संकटाना सारे मिळून सामोऱ्या जाणाऱ्या, सुख्खाबरोबर दुःखातही वाटेकरी होणाऱ्या आमच्या भाईबंदांच्या

पिद्या आमच्या सभोवताळी वावरत आलेल्या आहेत. प्रत्येक पिढीने या जोरवशाळी वारऱ्यात आपल्या कृतीने मोलाची भर घालून एक महान वारसा आमच्यापुढे ठेवला आहे. या वारऱ्यात आमचाही वाटा मिळवून आम्ही त्यांच्यातलेच एक आहोत हे आम्ही दाखवून देणार आहोत. हे सारे करण्यासाठी सध्याच्या व्यथा दूर करण्यासाठी एकमेकांचे रवरे बांधव होण्याची गरज आहे. 'काटा बोचे दुसऱ्या पाया, पाणी आपल्या डोळा' या वचनाप्रमाणे एकमेकांच्या वेदना जाणवल्या पाहिजेत.

पण नुसतेच डोळ्यात पाणी न येता ती दुरवे दूर करण्यासाठी सर्वांनी मिळून उन्नतीकडे जाण्यासाठी त्या दिशेने आमची पावले सदोदित वकावीत. हेच केवळ माझणे देवा आपलकडे आहे. फार नाही.

बुडत्याला वाचविण्यासाठी स्वतःला पोहता यायला पाहिजे. दुसऱ्याला चक्रव्यूहातून बाहेर काढताना आपण त्यात फसणार तर नाहीना, याची काळजी आधीच घेतली पाहिजे. दुसऱ्याला आपल्या बरोबर उन्नतीला नेताना स्वतःच्या प्रगतीचे मार्ग आधीच तयार झाले पाहिजेत. त्यासाठी नियमीत अभ्यास हा हवाच. अभ्यास; मग तो शिकण्याचा असेल किंवा शिकविण्याचा असेल, त्या अभ्यासाने आमची बुद्धी शुद्ध, सतेज आणि धारदार बनून कल्पना-दाक्तीलाही स्फुरण्यास मरपूर वाव देणारी होवो. आमच्या महान परंपरेत द्वारीरग्याघना हे पहिले धर्माचिरण सांगितले आहे. निरोगी, चांगल्या झारीसातच वांगले विचार, चांगली कृती रहात असते. मृणूनच बोट्यांदिक आणि मानसिक अभ्यासाबरोबरच आम्हाला शारीरिक अभ्यासाने त्यायामाने उच्चम आयुरारोग्य लाभावे. संकटाप्रसून दूर जाण्यापेक्षा त्याच्याजवळ जाऊन त्याचा नाश करण्याचे धाडस आणि उगवद्यक ती गती पायांमध्ये येवो.

हातामध्ये संकटांचा सामना करणारी वीरता सतत येऊ दे परंतु ह्यासाठी एक निश्चय हवा तो जर कमी असेल तर ह्या साज्या तींडिच्या जप्पाच होतील

मृणूनच आमच्या मनामनात कृतनिश्चयी वृत्ती बाणी या कृतनिश्चयी वृत्तीमुळे येणाऱ्या गुणांना विवेकी, प्रसंगाला साजेशा सरबोल विचारांच्या कृतींची जोड लाभावी.

हे परमेश्वरा, हाच ध्यास, हीच ओढ आम्हा साज्यांच्या तनमनात जागृत होवो.

हे शाश्वत चिरंतन संपूर्ण अनंद स्वरूप परमेश्वरा! या साज्या विश्वातील अणु-रेणुमध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये, आम्हासर्वांमध्येही तू भरून उरला आहेस.

तुझेच एक रूप अंश आमच्यामध्ये असल्याका रणाने तुझ्या भव्य रूपाची पूजा करण्याची, महती गाण्याची पात्रता आम्हाला लाभली आहे. या पात्रते बरोबरच आमची कर्तव्ये लक्षात घेऊन तुझ्या पूजेचे स्वीकारलेले ग्रायत्व साध्य होऊ, दे ना!

स्वराष्ट्रसेवेच्या मायभूमीकासेवारुपी पुष्पाने आम्ही तुझी पूजा करणार आहोत या जन्मांच्या सुमनाने पूजा पूर्ण होणार नसली तर पुढील जन्मीचे सेवापुण्य आम्ही अगोदरच तयार ठेवले आहे.

हे कुसुम अर्पण करताना खदोदित स्वराष्ट्र सेवेचा सुवास दरबळण्यासाठी आम्ही तुला 'साक्षी' धरत आहोत. तुलाच साक्षी अशा साढी ठेवले आहे की जगाच्या पाठीवर कोढेही गेलो तरी या चराचर सृष्टीत घरलेल्या चैतन्यरूप तुला पाहून आमच्या पूजेचा आणि पूजेला आणाठेल्या कुलांच्या कार्याचा विसर आम्हास कधीही पडणार नाही.

या आठवणी साठीच हे परमेश्वरा तुला हा नमस्कार



## -- शिविर संकलन --



प्राचीन काळच्या शिद्धणपद्धतीत विद्यार्थी गुरुच्या घरी रहात. शाहरी मोहापासून, तेथील सुखसोयीपासून दर एका निर्मळ निकोप वातावरणात साध्या राहणीत व श्रमात आबंद घेत अध्ययन करीत. त्याचेच छोटेसे आगळेवैगळे परंतु . . . .

० तोच परिणाम साधणारे, काळाशी सुसंगत स्वरूप मृणजेच

### ‘स्व’ स्वपवर्धिनीची शिविरे

० वर्धिनीतील विद्यार्थी या अफाट जगामध्ये कुठेही जेला तरी तो या स्वर्धेच्या युगात टिकला पाहिजे, त्याची श्रमनिष्ठा जोपासली पाहिजे अनेक विषयांचे चौकेर ज्ञान त्याला असले पाहिजे . . . तो स्वयंपूर्ण असावा त्यासाठी अनेक विषयांवरची शिविरे आयोजित केली जातात.



१९८९ साली वर्धिनी आणि अंतरभारती बालग्राम यांचे संयुक्त शिविर उन्हाळ्यात पार पडले. भर डोंगरामध्ये हिरव्यागर करवंदांच्या जाळ्यात असणाऱ्या बालग्राम, लोणावळा येथे हे शिविर तेथील अनाथ विद्यार्थी बरोबर झाले. ऊकरा दिवसांच्या

ह्या शिविरापासून मुलांना अनेक नव्या चांगल्या सवयी लागल्या.

१) गार पाण्याची आंघोळ २) दोन वेळा दात घासण्याची सवय.


३) पहाटे उठणे ४) नावडते पदार्थ रवाणे ५) आईपासून दूर

राहण्याची सवय झाली. त्याबरोबर स्वतःची भांडी स्वतः घासणे

व स्वतःचे कपडे धुणे, काहीजणांनी तर घरी गेल्यानंतर सुदृढा या सवयी तशाच कायम ठेवल्या.

लोणावळा शिविरापासून अज्ञा शिविरात सुस्वात झाली. अनेक ठिकाणी अनेक विषयावर शिविरे होत होती. मुळे घडत होती. तर एका S.P. College च्या शिविरात तीन दिवस क्रीडाकौशल्य शिकतिण्यात आले. धावणे, उंच उडी यांची शारूऱी माहिती मुलांनी केली.

लोणावळ्याच्या बालग्राम शिविरात आगीच्या कडयातून उड्या मारण्याचे साहस मुलांनी हसत हसत केले. एकांबेळी एकाच कडीतून



एकानेच नाही तर तीन तीन कडयातून तीन जणांनी एकाच वेळा उड्या मारूऱ्या! मुळे स्वरथचित्त होती पण मात्यक्षिक पहाणारे मात्र उग्निच्य अस्वस्थ होत होते.

उन्हाळी, दिवाळी सुदृढ्यामध्ये होणाऱ्या शिविरात आलेय अभ्यास फक्त

दहावीसाठी. परंतु बाकी सर्वासाठी विषय असतात. कधी हस्ताक्षर सुधारणा शिविर, वाचन वेग कर्सा वाढवावा! अभ्यास कसा करावा! वक्तुत्व सुधारणा शिविरामध्ये तर मुलाना स्वतःच प्रसंगनाट्ये, पथ नाट्ये तयार करण्यास सोंगितले...झाले...मुलांच्या म्रितभाडाक्तीला पंख फुटले. भ्रष्टाचारापासून ते अंधश्रद्धानिर्मुलना सारख्या अनेक विषयांवरची पथनाट्ये, प्रसंगनाट्ये, अगदी नारकान्यासह स्वतः कथा रचून, लिरवाण करून, क्वचित प्रसंगी कान्यातूनही मुलांनी सादर केली.



• रविवारची मेजवानी •

असे वक्ते

श्री. राजेश देशमुख व  
श्री. उयंत कंधारकर  
श्री. पु.ज. वैद्य

श्री. डॉ. गिरीष बापट

श्री. डॉ. अशोकराव निरफरके  
श्री. ग.नी.जोगळकर

श्री. कृ.ल.पटवर्धन  
श्री. जयसिंगभाई मरिवाला  
श्री. यशवंतराव लेले

श्री. विजयक देशपांडे  
श्री. विलास चाफेकर

श्री. अप्पा सोहनी

श्री. एस.०ही.कुलकर्णी  
श्री. मुकुंदराव गोरे

श्री. ब.ना.जोग

अशी व्याख्याने

विद्यार्थीठातील

भाष्टाचार

आपेट प्रश्नालेढ्या यास्वी

वाटचालीचे रहस्य

परदेशात स्वत्व कसे  
टिकविले?

संघटनेसाठी सूनबाढ अनुदासन

सार्वजनिक जीवनातील  
टक्के टोणपे

संघटन कोशल्य

उद्योगदीलता

पुरुषार्थता, स्वयंशासन व  
अभ्यासाश्रिवाय अवांतर वाचन.

आळंदी संमेलन

'जाणीव' संस्था परिघय व

सार्वजनिक जीवनातील आंबट गोड.

कल्याण आश्रम व सामाजिक

जीवनातील अनुभव


स्वतःच्या जीवनाची जडण घडण.

'भारताबरोबर रवतंत्र झालेल्या

देशाच्या आर्थिक प्रगतीचा

तोलनिक अभ्यास

स्वातंत्र्यानंतरचा मुस्लिम प्रश्न.



श्री. यशवंतराव लेले  
 श्री. शिवराय तेलंग  
 श्री. सी. झी. बापट I.P.S.  
 श्री. सुभाषराव देशपांडे

श्री भास्करराव कळंबी  
 श्री. रामनाथ चव्हाण

पुस्तक वाचन  
 वाचन

श्री. चंद्राम गुरुजी

नियोजनबद्द जीवन,  
 सेवाकार्य व प्रकल्प.  
 दौधणिक मार्गदर्शन.  
 प्रबोधिनीने दाखविलेली जीवन  
 दिद्धा  
 मुलांना जीवनाचे मार्गदर्शन  
 भटक्या जाती जमाती बहुलचे  
 अनुभव विश्व  
 अरवंड भारत  
 सोबत मधील लेख  
 (रिडल्स आणि तमस)  
 लमाणी लोकांच्या जीवनात  
 स्थिरता कढी आणली?

\*\*\*\*\*  
 WITH BEST COMPLIMENTS FROM:-  
 M/S. ELECTROMARK ASSOCIATES.  
 1216, SHIVAJINAGAR, PUNE: 411 005  
 (TEL. NO. 53217)  
 \*\*\*\*\*





रामकृष्ण शारवा

रवींद्रनाथ टागोर विद्यानिकेतन  
बारणे रस्ता, मंगळवार घेठ,  
पुणे ४११०५५

वेळः -

सोम.ते शुक्र. ६-९५ ते रात्री ९-३०  
शनिवार - दुपारी ४-६० सायं ७-३०  
शविवार - सकाळी ७-३० ते ९०-३०

विवेकानन्द शारवा

मॉइर्न हायस्कूल  
विद्यापीठ चौक, पाषाणरोड,  
पुणे ४११००७.

वेळः -

सोम.ते शुक्र. सायं ६-९५ ते रात्री ८-३०  
शनि - दुपारी ४-३० ते सायं ७-३०  
शविवार - सकाळी ७-३० ते ९०-३०

अखंडानन्द शारवा

हुतात्मा बाबू जेनू विद्यालय,  
बिबेकाही,  
पुणे ४११०३७

वेळः -

सोम.ते शुक्र. सायं ६-९५ ते रात्री ८-००  
शनिवार - सायं ५-०० ते ७-००  
शविवार - सकाळी ७-३० ते ९-३०।

संपर्कः -

1) श्री. कृ.ल. पटवर्धन (कार्याध्यक्ष)

४२८/२० शिवाजीनगर, पुणे ४११०१६ दूरभाष ५५८३५

2) श्री. राज.प. देसाई (कार्यवाह)

पितृपारवर, सर्वे नं. ४७, प्लॉट नं. ५६, दत्तप्रसाद हो. सोसायटी,  
वडगाव झोरी, पुणे ४११०१४ दूरभाष ६५३७५

सौ. कुंतीताई मुजुमदार

(सहकार्याध्यक्ष)

मनाली अपार्टमेंट्स ४२९, /बी गोरखले रोड, पुणे ४११०१६ - दूरभाष-  
५३६०६

• सम्माननीय सभासद •

श्री. एम्. ए. वदूदरवान

श्री. जयसिंगभाई मरिवाला

श्री. नानासाहेब पवार

श्री. अविनाश वारदेकर

पद्मश्री अनुतार्ह वाघा

• कार्यकारी समिति •

उपाध्यक्ष •

श्री. पु. व. श्रॉफ

उपाध्यक्ष •

श्री. अ. न. गोगावले

कार्याध्यक्ष •

श्री. कृ. ल. पटवर्धन

सहकार्याध्यक्ष •

श्री. व. ना. दाते

सहकार्याध्यक्ष •

श्रीमती कुंतला मुजुमदार

कोषाध्यक्ष •

श्री. श्री. डॉ. सामळ

सचिव •

श्री. रा. प. देसाई

सहसचिव •

श्री. शिरीष रा. पटवर्धन

• सभासद •

श्री. प्रतापराव पवार

श्री. वा. दे. रंचेती

श्री. का. गि. शाहा

श्री. कृ. गो. लवलेकर

प्रा. श्रीमती उषा प्रभा देसाई

श्री. उदय गुजर

श्री. पुरवराजजी झेन



## ● अर्थिक निवेदन ●

आपल्या कार्याला सुखवात झाल्यापासून सतत सर्वांकडून भरपूर पाठिंबा मिळाला उग्हे. अजूनही मिळतो आहे. आजवर म्हणजे गेल्या ९ वर्षांत आपल्याकडून सुमारे ६६ लाख रु. मिळाले आहेत. त्याच्या साहृदयाजेंच आम्ही ही १६ लाखाची वास्तु एका पैशाचेही कर्ज न काढता पूर्ण केली. प्रत्यक्षात बँकेचे ४ लाख रु. ये कर्ज मंजूर होऊनही त्याची आवश्यकता भासली नाही. तसेच गेल्या ८-९ वर्षांत ४ लाख रु. मुलांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी रवर्ची झाले.

आता वास्तु भारणी झाली, मात्र त्याचबरीबर सुमारे ५,००० रु. या मासिक रवर्ची सुरु झाला. त्याच्या प्रमाणे अनेक उपयुक्त असे संकल्प नजरेसमोर आहेत मात्र त्यासाठी द्रव्यबलाची आवश्यकता आहे. ही वास्तु सतत जागती रहावी दिवसंभर समाजापयोगी सत्कर्म घडत रहावे असे आपले मंगळ स्वप्न आहे.

मुलांचा पूरक उग्हार, काहीना रोज दूध काहीना फी-पुस्तके-अध्यासिक, औषधे, शरभ्रक्रियांचा रवर्ची असे सहाय्य, दीक्षणिक गोष्टीवरील रवर्ची, या सर्व प्रकारच्या रवर्चीस कोणत्याही प्रकारचे सरकारी किंवा महानगरपालीकेचे अनुदान नाही. यंस्कार, दीक्षण या सारव्या महत्वाच्या विषयाकडे जास्त लक्ष पुरविताना अर्थिक सहाय्य गोळा करण्यासाठी रवूप कष्ट व वेळ रवर्ची कशवा लागतो. हे काम आपण जितके हल्के कराल तितकी संस्कारक्षण व संवेदनाशील युवापिटी निर्माण करण्याचे तुमचे आमचे स्वप्न साकार कराऱ्याची घडपड आम्हाला अधिक गतीने करणे शक्य होईल.

अशा वेळी आपणा सर्वांना एक नम्र आवाहन आहे. आपण स्वतः वर्षाला किमान २००/- रु. द्यावेत किंवा निकटवर्तीयांना तसे कराऱ्यास म्रवृत्त करावे.

संस्थेला आयकराची ८०. जी कलमान्दीरे सवलत उपलब्ध आहे.

(न.पी/२६५ - एस ५२६/८५-४४ अप ट्रू ३। - ३-१)

या सर्वांचा उपयोग निश्चितच सत्कार्यासाठी होईल याची रवात्री बाळगवी.

आता यांचे स्मरण तेवढे दाक्य आहे !

‘स्व-रूप’ वर्धिनीचे एक क्रियाशील सभासद

• श्री. के.एम.दिवाणजी •

यांचे हृदयविकाराने दुःखद निधन झाले.  
वर्धिनीचे आजचे स्व-रूप आणि कामाला  
मिळालेले आजपर्यंतचे यशा यापध्येके.दिवाणजी  
यांचा फार मोठा वाटा आहे.



# ‘स्वां- सूपवर्धिनी म्हणजेच ----

- १ सहवासातून शिक्षण व शिक्षणातून संस्कार घडविणारी संस्था.
- २ ब्रती शिक्षक उगाणि तळमळीचे कार्यकर्ते यांच्या मार्फित हेतु प्रधान शिक्षण देणारी एक चळवळ
- ३ आपुलकीने व जिव्हाळ्याने मुलांचे प्रश्न हाताळणारी स्वर्णिना ‘आपलौ’ वाटणारी संस्था
- ४ विपरीत परिस्थितीवर मात करायला शिक्षिणारी कार्याळा.
- ५ राष्ट्रीय चारित्र्य, सार्वजनिक शिस्त उगाणि सामाजिक बांधिलकी जोपासणारा उद्याचा एक ‘राष्ट्रीय प्रकल्प’.
- ६ परिस्थितीचा द्याप उगाणि वातावरणाचा ताप असला तरीही रद्दीव प्रगतीचाच मार्ग द्याखविणारी, आपुलकी निर्माण करणारी संस्था.

—अर्थात्—

ही पूर्ण वेळची झाळा नाही. सार्यकाळच्या वेळात केवळ तीन तास, वर्षभरात एकही दिवस सुट्टीन घेता राबविला जाणारा हा एक शिक्षण प्रकल्प आहे.